

संजय साबळे 8208137064 / 9921661173
विकी साबळे 8208068315

प्रिती नर्सरी अँड लॉन स्प्लायर्स

आमच्याकडे सर्व प्रकारचे शोभीवंत इनडोअर आऊटडोअर प्लॅन्टस तसेच लॉन मिळेल

पुणे - सोलापुर रोड, काळभोर लॉन्सच्यापाठीमागे, कवडीगाव रोड, ता. हवेली, जि. पुणे.

संपादक - अशोक हनवते. मो - 9421094991, 7264079990

लातूर वर्ष ५ वे अंक २० शनिवार दि. १९ जूलै २०२५ पृष्ठे ४ स्वागत मूल्य २ रु.

कामगारांच्या पाठीशी शिवसेना कायम भक्कम साथ देणार : खासदार अरविंद सावंत

पुण्यातील कामगार कार्यशाळेत केले मार्गदर्शन, शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांचे आयोजन



डॉ. रघुनाथ कुचिक (उजवे) यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार कार्यशाळेचे उद्घाटन होत आहे. डावीकडून सुरुवात होऊन उजवीकडे कामगार कार्यशाळेचे उद्घाटन होत आहे.

पुणे/ प्रतिनिधी :- कामगार संघटनांनी राज्यातील ग्रामीण भागात विशेषतः शेतमजूर, उस्तोड कामगारांना न्याय देण्यासाठी काम केले पाहिजे. संघटनेत आपण कामगार नेते असलात तरी नियमित कामावर लक्ष ठेवून आपल्या कामाशी एकनिष्ठ राहणे महत्वाचे आहे. प्रत्येक काम जबाबदारीने करा. प्रत्येक प्रकारचे काम करण्याची तयारी ठेवा. अशा वेळी व्यवस्थापन देखील तुम्हाला फायदे मिळवून देण्यात मागेपुढे पाहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आज कामगारांना संदेश दिला. भारतीय कामगार सेनेच्या वतीने पुण्यात आयोजित हॉटेल व आदरातिथ्य क्षेत्रातील कामगार प्रतिनिधींच्या कार्यशाळेत ते आज बोलत होते. ते म्हणाले, आजकाल जाहिरातीचे युग आहे, त्याचा विचार

करून कामाचा प्रवाह वाढवा. आता उद्योगांमध्ये वेंडर सिस्टीम आली आहे; त्यामुळे कामगार वर्ग फायदे घेऊ शकत नाही २० वर्षांहून अधिक काल काम करणारे कामगार हंगामी कामगार म्हणून काम करत आहेत. गिरणी कामगार लढ्यात श्रीपाद अमृत

डांगेसारख्या डावी विचारसरणी असलेल्या नेत्यांचे नेतृत्व मान्य करून कामगारांनी संप सुरु ठेवला. मात्र त्यांच्या एकाच आदेशात त्यानंतर तडजोड करण्यास तयार झाले. एक रुपया पगार वाढ घेऊन संप मागे घेतला. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात सरचिटणीस आणि शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांनी कामगार प्रश्नावर अधिक प्रभाविपणे काम सुरु ठेवण्याची आवश्यकता व्यक्त केली. गिग वर्कर्स आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स साठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी कामगार क्षेत्रातील तज्ञांची मदत घेऊन अधिक जोरकस पद्धतीने काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.

पोलिसांची गाडी अडवणं पडलं महागात; जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन वादळी उरत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानभवनात घडलेल्या हाणामारीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक एकमेकांना भिडले होते. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली असून, आव्हाड यांच्यावरिल गुन्हामुळे प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. नेमकं प्रकरण काय? १७ जुलै रोजी विधानभवनाच्या लॉबीत आव्हाड आणि पडळकर यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत कॉलर धरणे, शिवीगाळ आणि कपडे फाडण्यापर्यंत मजल गेली, ज्यामुळे विधानभवनाच्या पवित्रतेवर काळिमा फासला

गोला. आव्हाड यांनी दावा केला की, पडळकर यांच्या समर्थकांनी त्यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केली आणि स्वतःला मारण्याचा नियोजित कट रचला गेला. या हाणामारीनंतर पोलिसांनी दोन्ही गटांतील काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये नितीन देशमुख यांचाही समावेश होता. दरम्यान, नितीन देशमुख यांना पोलिसांनी विधानभवनातून बाहेर घेऊन जात असताना यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या अटकेविरुद्ध आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारही त्यांच्यासोबत उपस्थित होते. आव्हाड यांनी विधानभवनातील आमदारांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करत, जर आमदांच सुरक्षित नसतील, तर आमदार होण्याचा काय उपयोग? असा सवाल केला.



भारतीय बौद्ध महासभेची केज शहर कार्यकारिणी निवड बैठकीचे आयोजन

केज/प्रतिनिधी भारतीय बौद्ध महासभेची केज शहर कार्यकारिणी निवड बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सदर बैठकीस भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व समाजबांधणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष डॉ. प्रभाकर ठोके यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थापित भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्म प्रसाराचे अविस्तर कार्य पूर्ण ठेवण्यासाठी भारतात सुनियोजित पद्धतीने सुरु आहे. संस्थेच्या कार्य प्रणालीनुसार दर दोन वर्षांनी शहर कार्यकारिणीची निवड निश्चित करण्यात येत असते. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा बीड पूर्व अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा केजचा कार्यकाळ संपुष्टात आलेला आहे म्हणून केज शहर शाखा कार्यकारिणीच्या निवडी बाबत महाराष्ट्र राज्य शाखेच्या आदेशान्वये व संस्थेच्या नियमानुसार नवीन शहर कार्यकारिणीची निवड करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी केज तालुका व शहर अंतर्गत सर्व केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, आजी-माजी तालुका व शहर पदाधिकारी, श्रामनेर, समता सैनिक, नियमित दानदाते, धम्म बंधू यांनी बैठकीसाठी रविवार दिनांक २० जुलै २०२५ रोजी शहरातील वेळून बुद्ध विहार भीमनगर येथे सकाळी ठीक ११-०० वाजता



उपाध्यक्ष डॉ. एस. जे. महाळंगिकर, पर्यटन उपाध्यक्ष आयु. एस. सोनावणे, हिशोब तपासणीस आयु. एम. वाय. काळे, पर्यटन सचिव आयु. के. व्ही. साळवे, आयु. प्रा. डॉ. आर. डी. आचार्य, संस्कार सचिव आयु. शामराव वाघमारे, संघटक आयु. भारतराव सातपुते, आयु. मधुकर कदम, आयु. अरुण पटेकर, आयु. बी. सी. डोंगर, आयु. पंकज भटकर उपस्थित राहणार आहेत.

उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे माजी शहराध्यक्ष आयु. डॉ. प्रभाकर ठोके, सरचिटणीस आयु. जयपाल मस्के, पर्यटन सचिव आयु. महेंद्र मस्के, संस्कार सचिव आयु. चंद्रकांत मस्के व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. सदरील बैठकीस जिल्हाध्यक्ष आयु. बी. बी. धन्वे, सरचिटणीस आयु. डॉ. एस. व्ही. बोबडे, कोषाध्यक्ष आयु. प्रा. एस. बी. शिंदे, संस्कार उपाध्यक्ष आयु. एस. बी. मोरे, जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष डॉ. एस. जे. महाळंगिकर, पर्यटन उपाध्यक्ष आयु. एस. सोनावणे, हिशोब तपासणीस आयु. एम. वाय. काळे, पर्यटन सचिव आयु. के. व्ही. साळवे, आयु. प्रा. डॉ. आर. डी. आचार्य, संस्कार सचिव आयु. शामराव वाघमारे, संघटक आयु. भारतराव सातपुते, आयु. मधुकर कदम, आयु. अरुण पटेकर, आयु. बी. सी. डोंगर, आयु. पंकज भटकर उपस्थित राहणार आहेत.

दिव्यांग, जेष्ठाना कृत्रिम साहित्य देण्यासाठी १०६७ जणांची तपासणी खा. बजरंग सोनवणे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन

केज/प्रतिनिधी जिल्हा समाज कल्याण विभाग बीड व एलिम्को मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यामध्ये दिव्यांगांना व जेष्ठ नागरिकांना मोफत कृत्रिम साहित्य साधने वाटप करण्याच्या अनुषंगाने दि. १८ जुलै रोजी पंचायत समिती येथे पूर्व तपासणी शिबीर संपन्न झाले. शिबीराचे उद्घाटन खा. बजरंग सोनवणे यांच्या हस्ते झाले असून शिबीरात १०६७ जणांची तपासणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार गिड्डे, समाज कल्याण अधिकारी मेश्राम, गटविकास अधिकारी दिवाने, डॉ. थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गवळी, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर, अलिम्को संस्थेची सर्व टिम, ज्ञानेश्वर चौरे, शंकर जाधव, पिंठू ठोंबरे, बंधू चौधरी यांची उपस्थिती होती. शिबीरामध्ये दिव्यांगांना जयपुरी फूट, कृत्रिम हात, कॅलीपर, व्हिलचेअर, ट्रायसिकल, क्रॅचस, वॉकींग स्टीक, ब्रेल किट, स्मार्ट फोन, श्रवणयंत्र या सह जेष्ठ नागरिका करीता बेट, वॉकर, काठया, चम्बे, कृत्रिम दात, खुबड, कृत्रिम अवयव, कानाची मशिन, व्हिलचेअर कमांडसहीत, सिलीकॉन खोम तकीया, नीब्रेस, स्पानल सपोर्ट, सरवायकल कॉलर या सह इतर साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पूर्व तपासणी शिबीर त्या-त्या तालुक्यातील पंचायतसमितीमध्ये आयोजित करण्यात



खा. बजरंग सोनवणे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन होत आहे. डावीकडून सुरुवात होऊन उजवीकडे शिबीराचे उद्घाटन होत आहे.

येत आहे. दि. १८ जुलै रोजी केज येथे सदर शिबीराचे उद्घाटन खा. बजरंग सोनवणे यांच्या हस्ते झाले. अशी झाली तपासणी मुकबधीर १६५ मतिमंद ८४ अंध १२० अस्थिव्यंग ४९६ जेष्ठ नागरिक ९२ मतिमंद-उमरी ७५ मुकबधीर- उमरी ७५ अस्थिव्यंग-केज ३५ एकूण १०६७ आवश्यक कागदपत्रे दिव्यांग: दिव्यांग प्रमाणपत्र आणि युडीआयडी कार्ड, आधार कार्ड, वार्षिक उत्पन्नाचा दाखला/ रेशन कार्ड उत्पन्न दर्शविणारे मासिक २२५०० किंवा वार्षिक २७०००० च्या आत, व जेष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड, वार्षिक उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड उत्पन्न दर्शविणारे (मासिक १५००० किंवा वार्षिक १८०००० च्या आत असावे. अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी, एस.एन.मेश्राम यांनी दिली आहे. शिबीराबाबत अधिक माहिती तालुका दिनांक ठिकाण अंबाजोगाई १९ जुलै पंचायत समितीबीड २१ जुलै पंचायत समितीमाजलगाव २२ जुलै पंचायत समिती पाटोदा २३ जुलै पंचायत समितीवडवणी २४ जुलै पंचायत समिती आष्टी २५ जुलै पंचायत समिती धारूर २६ जुलै पंचायत समिती परळी २८ जुलै पंचायत समिती शिरूर २९ जुलै पंचायत समिती गेवराई ३० जुलै पंचायत समिती

सोनिजवळा सरपंचांचे वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव

केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा येथील सरपंच गोविंद बापु ससाणे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव, गावात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पटेल यांनी गेल्या आडीच वर्षात गावत होत असलेल्या विकास कामाचा पाडा वाचून शुभेच्छा दिल्या. या बरोबर गावातील तरुण व मित्र परिवाराने शुभेच्छांचा वर्षाव केला या मुळे सत्कारमूर्ती गोविंद बापु ससाणे हे भाराऊन गेले सत्काराला उत्तर देताना गोविंद बापु ससाणे म्हणाले की, हे ग्रामस्थ व मित्र परिवारांनी माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा रूपी आशीर्वाद देऊन मला नवीन ऊर्जा दिली. मी यापुढे गावाचा विकास करून दाखवेल तेंव्हाच हे



हा.शाल, गुच्छ यांच्या ओझातुन उतराई होईल मी कायम नागरिकांची सेवा करण्यासाठी तत्पर राहील. कोणाचही काम आसेल तर मला अर्धा रात्री फोन करा मी उपलब्ध होईल, कोणाचही काम करण्यासाठी कुचराई पणा करणार नाही गाव माझ आणि मी गावचा आहे, मतभेद आसु शकतात मन भेद नाहीत, सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करायचा आहे या वेळे सरपंच गोविंद ससाणे यांनी मित्रपरिवार व ग्रामस्थांचे आभार मानले.

इंडिया आघाडीतून 'आम आदमी पक्ष' बाहेर ; संजय सिंह यांनी सांगितले कारण, वाचा सविस्तर



आम आदमी पक्षाने (आप) विरोधी पक्षांच्या आघाडी इंडिया ब्लॉकच्या पुढील महत्वाच्या बैठकीपासून स्वतःला दूर ठेवले आहे. पक्षाने या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षाने इंडिया अलायन्सपासून स्वतःला दूर केले आहे. आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे की त्यांचा पक्ष इंडिया ब्लॉकमधून बाहेर पडला आहे. संजय सिंह काय म्हणाले? एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना संजय सिंह यांनी, इंडिया ब्लॉक लोकसभा निवडणुकीसाठी होता. लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुका एकट्याने लढवल्या. याशिवाय, आम्ही पंजाब आणि गुजरातमधील पोटनिवडणुकाही एकट्याने लढवल्या. 'आप' आता इंडिया ब्लॉकचा भाग नाही. आमचा पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे की आम्ही इंडिया ब्लॉकमधून बाहेर आहोत. असे म्हणत आघाडीतून त्यांचा पक्ष बाहेर पडला असल्याची घोषणा केली. संसदेतील रणनीतीबद्दल बोलताना संजय सिंह यांनी, संसदीय मुद्द्यांवर आम्ही तृणमूल काँग्रेस, द्रमुक सारख्या विरोधी पक्षांचा पाठिंबा घेतो आणि ते आमचाही पाठिंबा घेतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने नूतन मनपा आयुक्त माणसी मीना यांचा सत्कार व विविध विषयावर केली चर्चा

लातूर :- मनपाच्या नूतन आयुक्त श्रीमती मानसी मीना यांची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती लातूर २०२५ च्या वतीने सदर भेट घेतली व त्यांचा सत्कार करण्यात आला. व यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे व इतर पदाधिकार्यांनी आयुक्त मानसी मीना यांच्या समवेत विविध विषयांवर चर्चा केली.



आंबेडकर चौक येथील सुशोभीकरणे काम रखडले आहे. ते तातडीने सुरु करण्यासंदर्भात योग्य ते निर्देश द्यावेत अशी विनंती केली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान

लातूर :- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धा राबविली जात आहे. या अभियानांतर्गत जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत झालेल्या पहिल्या सर्वेक्षणात लातूर विभागातील चार बसस्थानकांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २३ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविले जात आहे.

या अभियानातील पहिले सर्वेक्षण जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान झाले. यात छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक स्तरावर लातूर विभागातील अ, ब आणि क गटातील एकूण चार बसस्थानके पहिल्या सर्वेक्षणात आघाडीवर राहिली आहेत. औसा नवीन बसस्थानकाने १०० पैकी ९४ गुण मिळवून अ गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुरुड बसस्थानकाने ८८ गुणांसह अ गटात तृतीय क्रमांक मिळवला आहे. लातूर बसस्थानक क्र. २ (जुना रेणापूर नाका) याने ब गटात १०० पैकी ९२ गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे, तर क गटात

लामजना बसस्थानकाने १०० पैकी ८३ गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे. ज्या बसस्थानकांवर दैनंदिन बसफेयांची संख्या ५०० पेक्षा अधिक आहे, त्यांचा समावेश अ वर्गात, २५१ ते ५०० बसफेया असलेल्या बसस्थानकांचा समावेश ब वर्गात आणि २५० पेक्षा कमी बसफेया असलेल्या बसस्थानकांचा समावेश क वर्गात करण्यात आला आहे. अभियानाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अंतिम स्पर्धेत त प्रादेशिक स्तरावर प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या बसस्थानकांना रोख बशीस दिले जाईल. तसेच, राज्यस्तरावर प्रत्येक गटातील प्रथम

क्रमांकाच्या बसस्थानकास रोख रक्कम, चषक आणि प्रशस्तीपत्र प्रदान केले जाईल. पहिल्या सर्वेक्षणात यशस्वी ठरलेली लातूर जिल्ह्यातील सर्व बसस्थानके अंतिम फेरीसाठी पारितोषिकास पात्र ठरू शकतात. त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुढील सर्वेक्षणांसाठी उत्कृष्ट तयारी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे लातूर विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी केले आहे.

संपादकीय

क्रांतीची धगधगती मशाल

जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून व समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व म्हणजेच शाहीर अण्णाभाऊ साठे. रैठ्यांच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्या भाषणाच्या परिणामस्वरूप अण्णा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेऊ लागले. तमाशासारख्या कलेला अधिक प्रसिद्धी, प्रतिष्ठा व समृद्धी अण्णाभाऊंनीच मिळवून दिली. अण्णाभाऊंचे साहित्य क्षेत्रातील कार्य एखाद्या दीपस्तंभासारखे होते. त्यांचे जीवन खरोखरच प्रेरणादायी होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. सर्वसामान्यांच्या जीवनसंघर्षाची चूड पेटविणारा हा जनसामान्यांमधील असामान्य प्रतिभावंत. ज्याने जगणे, जगण्यामागच्या वेदना आणि जगण्यामागचे तत्त्वज्ञान शब्दबद्ध केले. ज्याने विश्वरूपी गणाला सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आवाहन केले. लोककलेच्या क्षेत्रातील तमाशा आणि त्यातील गण, गवळण, बतावणी आदी लोकशैलींची मोडणी करून त्यात नव्या युगाचा आशय भरला. असा युगप्रवर्तक शाहीर म्हणजेच अण्णाभाऊ साठे! कथा, कादंबरी, लोकनाट्य, आत्मकथन, लोकगीत अशा मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रातील विविध दालनांना ज्यांच्या लोकप्रतिभेचा स्पर्श झाला, अशा अण्णाभाऊंच्या योगदानाबद्दल थोर साहित्यिक प्र. के. अत्रे यांनी म्हटले आहे, अण्णाभाऊ साठे यांच्या कथेचे एका वाक्यात वर्णन करावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की, ही जगण्यासाठी लढणार्या माणसाची कथा आहे. ही कच खाणारी, हार मानणारी माणसं नाहीत. या सर्वाना मानाने जगायचे आहे आणि आक्रमक वृत्तींशी निकराने लढून त्या सामन्यात त्यांना जिंकायचेही आहे. वैयक्तिक दुःखांचा विचार न करता, विचार कार्य व प्रतिभा यांच्या मदतीने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे अण्णाभाऊ निश्चितच प्रेरणास्थानी असणारे असे होते. रैठ्यांच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्या भाषणाच्या परिणामस्वरूप अण्णा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेऊ लागले. चळवळीत सामील होऊन लोकनाट्यांत त्यांनी छोटी-मोठी कामे केली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही त्यांनी जनजागृतीचे काम केले. एक कलाकार म्हणून तसेच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक उपक्रमांत, आंदोलनांत सहभागी होत असत. 'चले जाव' चळवळीच्या काळात वाटेगावातही बडे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णाभाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ काम करायला सुरुवात केली.

यावेळी शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर हेदेखील त्यांच्या समवेत होतेच. या माध्यमातूनच त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. लावण्या, पोवाडे, पथनाट्ये म्हणून त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना प्रसिद्धीही मिळत गेली. अण्णाभाऊंचे साहित्य क्षेत्रातील कार्य एखाद्या दीपस्तंभासारखे होते. व्यक्तिगत जीवनातील उपेक्षेचा झंझावात आणि आर्थिक विपन्नावस्थेचे वादळ झेलूनही अण्णाभाऊ सतत सर्वसामान्यांसाठी संघर्षरत राहिले. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान मांडत साम्यवादाचे प्रवर्तक म्हणून कार्यरत राहिले. त्यांचे जीवन खरोखरच प्रेरणादायी होते.

वर्षावास निमित्ताने बुद्ध विहारे परिवर्तनाची केंद्र होत आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेला कंटाळून हिन्दू धर्माचा त्याग करून तथागत बुद्धाचा धम्म स्वीकारून जाहिर पणे धम्म दीक्षा घेतली होती. ती घेताना आपल्या नऊ कोटी समाज बांधवांना २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या. त्या पूर्ण पणे न स्विकारल्या मुले तथागत बुद्धाचे विचार आज आचरणात आणायत समाज खुप कमी पडतो. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा महान ग्रंथ खेड्या पाड्यातील बुद्ध विहारात वाचला जात आहे. १४ ऑक्टोबर १९५६ पासून आम्हाला समाजात कोणताही बदल झाला असे म्हणता येत नाही किंवा बदल झालाच नाही असे ही म्हणता येत नाही. उत्सव महत्वाचा वाटतो. कारण प्रत्येक धर्माचे सण त्या त्या धर्माच्या माणसांना नवसंजीवनी देतात. उत्सुर्तपणे ते सणाचा आनंद घेतात. दरवर्षी त्याचा उत्साह वाढत जातो. तिथे विचारांशी काही घेणे नसते. वडिलोपार्जित परंपरा आणि धर्माचा समाजाचा रीतीरिवाज पाळला जातो. त्यात विचार आणि त्यानुसार आचरण बिलकुल नसते. त्याप्रमाणेच महापुरुषांची जयंती, भिम जयंती, बुद्ध जयंती होत चालली की काय असा प्रश्न उभा राहतो. बुद्ध विहारे कशासाठी बांधली जातात? मंदिरात पूजा अर्चा कर्मकांड केली जातात. पण बुद्ध विहारे हे विचारांचे प्रबोधन करणारे केंद्र असतात. त्यातूनच समाजात वैचारिक परिवर्तन होत असते. म्हणूनच बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद्र असायला पाहिजेत. वर्षावास निमित्ताने बुद्ध विहारे परिवर्तनाची केंद्र होत आहेत.

भागवान बुद्धाचे अतिशय महत्वाचे वाक्ये शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. तोच खरा धम्मोधर असतो. धम्म उपासक उपासिका बनण्या करिता स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करतो. म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. त्यामुळे आपली सामाजिक आर्थिक प्रगती होईल आणि तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल. असा सोप्या भाषेत सांगणारे बुद्ध आम्हाला आजही समजले नाही. बुद्ध पौर्णिमा जगातील मानवाच्या दुष्टीने खूप महत्त्वपूर्ण सण, उत्सव आहे. तो वेगवेगळ्या देशात वेग वेगळ्या नावाने ओळखला जातो. त्याची बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद्र असतात. वर्षभर ते उपासक, उपासिकांनी आणि भिक्षू संघाने गजबजलेली असतात. तिथे लक्षवेधी उपक्रम राबविले जातात. वर्षावास निमित्ताने बुद्ध विहारात वर्षभरात आपण काय केले आणि काय केले नाही ते करण्याचा संकल्प केला जातो. म्हणून त्यांच्यात सतत परिवर्तन होत असते कारण त्यांची बुद्ध विहारे परिवर्तनाची केंद्र असतात.

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतमाचा जन्म लुंबिनी शक्य राज्य नेपाल येथे झाला. याच दिवशी सात वर्षे कठीर तपचार्या करून



जमाई वरुस भगवती, अरहती समासम्बुद्धसा



पण हे समाजाला कोण सांगेल? आंबेडकर आणि बुद्ध जयंती साजरी केलीच पाहिजे पण विचारधारे नुसार आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करून पुढच्या दिशा ठरविता आल्या तर त्याला महत्त्व प्राप्त होते. युद्ध नको बुद्ध हवा म्हणायचे आणि आर एस एस च्या प्रत्येक घटना कडे लक्ष ठेऊन स्वताचा कार्यकर्म ठरवायचा. म्हणजे तुमच्याकडे बघून भूकणा-या प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष देत बसला तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. ते त्यांचा विषमतावादी असमानता निर्माण करणारे विचार मांडत राहतील. तुम्हाला समाजात, स्वतंत्र, बंधुभाव निर्माण करणारे विचार सतत मांडत रहावे लागेल. त्या नुसार समाजात चर्चा बैठका घेऊन सातत्य ठेवावे लागेल. केवळ जयंती साजरी करून आपसातील मतभेद दूर होणार नसतील तर एकत्र जयंती साजरी करण्याचा अर्थ काय? यासाठीच बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद्र असायला पाहिजेत. आणि वर्षावास निमित्ताने बुद्ध विहारे परिवर्तनाची केंद्र होताना आज तरी दिसत आहेत. माणसाच्या संघाने, संघटने, पक्षाने जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहू नये, कारण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणारे इतिहास घडवीत नसतात. हे आजच्या आंबेडकरी चळवळीला कोण सांगेल? बुद्ध म्हणतात काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता. त्यात सर्वोच्चस्थानी आपण पोचू शकतो. स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक गोष्टीचे चिंतन सतत केले पाहिजे. संघर्ष केल्या शिवाय जीवनात काहीच मिळत नाही. त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करून काढून टाकण्याला सुरुवात केली की आपोआप

गया बिहार येथे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. आता ती बुद्ध गया म्हणून ओळखली जाते. आणि याच दिवशी वयाच्या ८० वर्षी त्यांचे कुशीनगर उत्तर प्रदेश येथे महापारीनिर्वाण झाले. तथागत बुद्धांनी सांगितले होते, अंत दिप भव, स्वयं प्रकाशीत व्हा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शासन करती जमात व्हा! या दोन महान संदेशाचा अर्थच आम्ही समजून घेतला नाही. कारण आम्ही विचाराशी प्रामाणिक नाही. बुद्धाने सांगितलेला धम्म आणि त्यानुसार बनविलेला संघ तो पर्यंत आठवत नाही. जो पर्यंत अन्याय, अत्याचार होत नाही. शोषण होत नाही. धर्मातीत आंबेडकरी समाज, संघ, संघटना आणि पक्ष विचारधाराच मानत नाही. हे मान्य करीत नाही. म्हणून इतरांशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता.

पण हे समाजाला कोण सांगेल? आंबेडकर आणि बुद्ध जयंती साजरी केलीच पाहिजे पण विचारधारे नुसार आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करून पुढच्या दिशा ठरविता आल्या तर त्याला महत्त्व प्राप्त होते. युद्ध नको बुद्ध हवा म्हणायचे आणि आर एस एस च्या प्रत्येक घटना कडे लक्ष ठेऊन स्वताचा कार्यकर्म ठरवायचा. म्हणजे तुमच्याकडे बघून भूकणा-या प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष देत बसला तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. ते त्यांचा विषमतावादी असमानता निर्माण करणारे विचार मांडत राहतील. तुम्हाला समाजात, स्वतंत्र, बंधुभाव निर्माण करणारे विचार सतत मांडत रहावे लागेल. त्या नुसार समाजात चर्चा बैठका घेऊन सातत्य ठेवावे लागेल. केवळ जयंती साजरी करून आपसातील मतभेद दूर होणार नसतील तर एकत्र जयंती साजरी करण्याचा अर्थ

काय? यासाठीच बुद्ध विहारे ही समाजाची परिवर्तनाची केंद्र असायला पाहिजेत. आणि वर्षावास निमित्ताने बुद्ध विहारे परिवर्तनाची केंद्र होताना आज तरी दिसत आहेत. माणसाच्या संघाने, संघटने, पक्षाने जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहू नये, कारण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणारे इतिहास घडवीत नसतात. हे आजच्या आंबेडकरी चळवळीला कोण सांगेल? बुद्ध म्हणतात काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता. त्यात सर्वोच्चस्थानी आपण पोचू शकतो. स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक गोष्टीचे चिंतन सतत केले पाहिजे. संघर्ष केल्या शिवाय जीवनात काहीच मिळत नाही. त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करून काढून टाकण्याला सुरुवात केली की आपोआप

आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जगा तयार होते. म्हणूनच बुद्ध विहारे ही समाजाची समाज परिवर्तनाची केंद्र असायला पाहिजे होती. पण बहुसंख्य विहारे व्यक्तिगत आणि राजकीय मतभेदा मुळे बंद असतात. त्यामुळेच खऱ्या अर्थाने वैचारिक चर्चा होते, पण परिवर्तन होत नाही. व्यक्तिगत आर्थिक परिवर्तन होताना दिसते पण सामाजिकदृष्ट्या ते दिसत नाही. ती वर्षावास निमित्ताने बुद्ध विहारे परिवर्तनाची केंद्र झाली पाहिजेत. आणि ती होत आहेत.

श्रीलंका, थायलंड, बर्मासह १८० देशात बुद्ध विहारे



ही शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्रांतीचे केंद्र असतात. तिथे शिस्तबद्धता आचरणात सर्व व्यवहार आणली जातात. एक दिवस विशेष बुद्ध जयंती साजरी करून त्यांना काहीच बदल अपेक्षित नसतो. समाजातील चक्रा सुधारण्यासाठी ज्याची स्वतःशीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही. जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं अस काही तुम्हाला हवे आहे, मग आजवर जे काहीच केले नाही अस काही तरी करण्याची तयारी ठेवा. म्हणजे समाजात बदल घडेल. बदल घडविल्या शिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वतःच मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही. अडीच हजार वर्षा पूर्वी बुद्धांनी मानव कल्याणासाठी सांगितलेला संदेश आज ही एकूण मानव जातीसाठी खूप उपयोगी आहे. व्यक्तीचा विकास झाला तर समाजाचा होईल. जर समाजातील व्यक्तीचा विकास झाला नाही तर समाज काय करेल व्यक्ति एकत्र आल्या तर समाज तयार होतो. समाज एकत्र आला तर संघ, संघटना आणि पक्ष तयार होतो. मग तो मानव कल्याणा करिता मानव मुक्तीचा मार्ग खुला करतो.

आज देशात भिखु संघ संघटित नाही. त्यामुळे देशातील उपासक उपासिका यांचा ही संघ संघटना संघटित नाही. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला धम्म किती ही चांगला असला तरी तो आत्मसात करण्यात आपण कुठे तरी कमी पडतो. म्हणून तमाम आंबेडकरी चळवळीतील बौद्ध बांधवांनी वर्षावासा निमित्ताने स्वताचे आत्मचिंतन करून आत्मपरीक्षण करून बुद्धाला त्यांच्या धम्माला शरण जावे आणि संघ शक्ति बनवावी. बुद्ध धम्म आणि संघ आचरणात आना. त्यासाठीच वर्षावास निमित्ताने बुद्ध विहारे परिवर्तनाची केंद्र झाली पाहिजेत हा दुष्टीकोण डोळ्यासमोर ठेऊन कुशल पुण्य कार्य करा. हिच सर्वाना नम्र विनंती, आणि वर्षावासा निमित्ताने सर्वाना हादिक मंगल कामना!!! सबका मंगल हो !!!

सागर रामभाऊ तायडे.

९९२०४०३८५९,

भांडूप, मुंबई.

भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्यच.

भटक्या कुत्र्यांचा भयावह घटना पहाता याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेले उत्तर स्वागतार्ह आहे. मानवाच्या रक्षणार्थ भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खाऊ घालणे अयोग्यच आहे. ज्यांना भटक्या कुत्र्यांची दया येत असेल त्यांनी आपल्या घरात खाऊ घालावे याचे स्वागत सर्वच स्तरातून केल्या जाईल. दया हे मानवीयदृष्ट्या महान कार्य आहे. परंतु यापोटी भटक्या श्वानांना खाऊ घालण्यावरून एखाद्याचा स्थानिक लोक छळ करीत असतील तर? नेमक्या अशा एका प्रकरणात छळापोटी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले व म्हणाले अशा श्वानांना रस्त्यावर खाऊ घालण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरी का खाऊ घालत नाहीत? असा सवाल न्यायालयाने केला. नोएडातील एका याचिका कर्त्याच्या सुनावणीमध्ये लावारीस कुत्र्यांच्या बाबतीत याचिकाकर्त्याच्या वकिलाने म्हटले की प्राण्यांना खाऊ घालण्याच्या कामी आमच्या याचिकाकर्त्याला त्रास होत आहे आम्ही पशु नियंत्रण नियमांतर्गत काम करीत असुनही आम्हाला का त्रास दिला जात आहे? यावर न्यायालयाने म्हटले की, आम्ही किती रस्ते आणि गल्ल्या पशुप्रेमीसाठी सोडायच्या? प्रत्येक ठिकाणी प्राण्यांसाठी जगा आहे. माणसांसाठी नाही. तुमच्या सारख्या ज्या लोकांना प्राण्यांचा पुळका असेल त्यांनी आपल्या घरात प्राण्यांसाठी निवासगृह सुरू करावे. सर्वच भटक्या कुत्र्यांना तुम्ही तीथेच खाऊ घाला. तुम्हाला हे करण्यापासून कोणी थांबवणार नाही. देशात भटक्या कुत्र्यांच्या अनेक

हुदयात व अंगावर शहारे येणाऱ्या घटना आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून व वर्तमानपत्रातून पाहिल्या किंवा ऐकल्या आहेत. अशा परिस्थितीत भटक्या कुत्र्यांवर लगाम कसने काळाची गरज आहे. परंतु काही प्राणी प्रेमी रस्त्यावरील कुत्र्यांना खाऊ घालतात व याचा विपरीत परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागतो. कारण कुत्र्यांना त्यांच्या वेळेवर खायला भेटले तर ठीक आहे; जर त्यांना वेळेवर जर खायला मिळाले नाही तर ते उग्र रूप धारण करतात. अशा परिस्थितीत पायदळ चालणारे, दुचाकी वाहन चालविणारे, शाळकरी मुले, सायकलस्वार अशांवर आक्रमण करतात व चावा घेण्याचा प्रयत्न करतात आपण चावा घेण्याच्या भयावह घटना वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा मिडियाच्या माध्यमातून पाहिल्या आहेत. त्यामुळे प्राण्यांची सेवा करणे वाईट नाही. प्राण्यांची सेवा केलीच पाहिजे परंतु त्यापासून कोणालाही नुकसान होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. कारण ते मुके प्राणी आहेत. परंतु त्यांच्यापासून कोणालाही इजा किंवा त्रास होणार नाही हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. देशात तब्बल ६ करोड २० लाख भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. त्यात महाराष्ट्राचा विचार केला तर १२ लाख ७६ हजार भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. भारतात दरवर्षी कुत्रा चावल्याने २० हजार लोकांचा मृत्यू होतो असे एका अभ्यासात म्हटले आहे. भारतात सध्याच्या परिस्थितीत साप चालण्यापेक्षा कुत्र्यांच्या चावण्याने जास्त लोक मरतात. रेबीजमुळे होणारे ३६ टक्के मृत्यू भारतात होतात. यावरून

आपण समजू शकतो की कुत्र्यांचा चावा किती भयानक असतो व याचे दुष्परिणाम सर्वोच्च न्यायालयाने आहे. प्रशासन कुत्र्यांची नसबंदी कितपत करतात आणि किती सक्सेस होते यावरही प्रश्न चिन्ह उपस्थित होतो. आजही बऱ्याचशा राज्यात भटक्या कुत्र्यांची भयंकर दहशत आहे या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य आणि जनहितार्थ असल्याचे मी समजतो. त्याचबरोबर रस्त्यावर अनेक पशु रोडवर किंवा रोडच्या कडेला बसून असतात कधीकधी दुर्घटनाग्रस्त सुद्धा होतात यावरही सरकारने व स्थानिक प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करायला पाहिजेत. परंतु रस्त्यावरील कुत्र्यांच्या बाबतीत ज्यांना भावनिक किंवा जास्त काळजी वाटत असेल त्यांनी अशा भटक्या कुत्र्यांची व्यवस्था स्वतः करावी जेणेकरून त्यांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होणार नाही. मुक्या जनावरांची सेवा करणे हा मानव धर्म आहे परंतु याचे विपरीत परिणाम व सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. देशातील संपूर्ण राज्य सरकारांना विनंती आहे की भटक्या कुत्र्यांच्या भयावह घटना पहाता स्थानिक प्रशासनाच्या वतीने यावर योग्य उपाययोजना करावी.

लेखक

रमेश कृष्णराव लांजेवार

(स्वतंत्र पत्रकार)

मो. नं. ९९२१६९०७७९, नागपूर.

अर्थव्यवस्थेची वाटचाल नरमाईकडे

वेगवेगळ्या वस्तू व सेवांची मागणी घटणे, याचाच अर्थ लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे. म्हणूनच लोक हात राखून खर्च करत आहेत. मागणी नसणे ही अर्थव्यवस्था चिंतेची बाब आहे. भारतीय रिझर्व्ह बँक किमान आणखी एकदा व्याजदरत कपात घडवून आणेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रिझर्व्ह बँकेला संपूर्ण वर्षासाठी किरकोळ महागाई दर ३.७ टक्क्यांपेक्षा कमी राहणे अपेक्षित आहे. व्याजदराबाबत निर्णय घेताना पतविषयक धोरण समिती केवळ वर्तमान आकडेवारीवरच नव्हे, तर चलनवाढीच्या भविष्यातील दृष्टिकोनावर लक्ष ठेवेल, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केले आहे. म्हणजे भाववाढ त्यांच्या अंदाजापेक्षा जर कमी राहिली, तर आणखी दरकपात होऊ शकते, असेच त्यांनी सूचित केले आहे. देशातील किरकोळ महागाई दराची विक्रमी घसरण झाली असून, जुलै महिन्यातही त्यात आणखी घसरण होण्याची अपेक्षा आहे. महागाई कमी झाल्यावर सर्वसामान्य माणसास आनंद होणे स्वाभाविक असले, तरी ही भावघसरण का होत आहे, हे तपासून पाहण्याची गरज असते.

जूनमधील प्रमुख चलनवाढ (कोअर इन्फ्लेशन) हीदेखील चार टक्क्यांच्या खाली आली आहे. सोने, चांदी आणि इंधनाच्या किमती वाळून जी भाववाढ होते, तिला 'कोअर इन्फ्लेशन' असे म्हणतात. अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी कमी झाल्यामुळेच चलनवृद्धी कमी होत आहे. रिअल इस्टेट आणि वाहन या दोन्ही क्षेत्रांत मागणी कमी झाली आहे. पूर्वीइतकी घरांची मागणी राहिलेली नाही. वेगवेगळ्या वस्तू व सेवांची मागणी घटणे, याचाच अर्थ लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे.

म्हणूनच लोक हात राखून खर्च करत आहेत. सध्या देशातील बहुतेक भागांत मोसमी पाऊस पोहोचला असून, एकूण पाऊसमान सरासरीपेक्षा खूप अधिक राहिले आहे. विदर्भ व अन्य ठिकाणचे काही अपवाद वगळता, एकंदर खरीप पेरण्या चांगल्या झाल्या असल्याची सरकारी आकडेवारी आहे. अन्नधान्य आणि इंधनाच्या

किमती लक्षणीयरीत्या घसरल्याने, जूनमध्ये घाऊक किंमत निर्दे शंकावर आधारित महागाई दर ०.१३ टक्क्यांवर घसरला आहे.

ऑक्टोबर २०२३ नंतर प्रथमच घाऊक महागाई दर हा शून्याखाली गेला आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, जून २०२५ मध्ये घाऊक महागाईचा नकारात्मक दर हा मुख्यतः अन्नधान्य वस्तू, खनिज तेल, मूलभूत धातूंचे उत्पादन आणि नैसर्गिक वायू इत्यादींच्या किमतीत घट झाल्याचा परिणाम आहे. इस्त्रायल विरुद्ध इराण युद्ध आणखी भडकले असते, तर कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू या दोन्हीचे भाव आकाशाला भिडले असते. तशी चिन्हे दिसू लागलेली होती; परंतु युद्ध थांबल्यामुळे परिस्थिती सुधारली आहे. ३० मे २०२५ रोजी कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ६२ डॉलर इतके खाली घसरले होते. परंतु इस्त्रायलचे इराणमधील अण्वस्त्रांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केल्यामुळे हे भाव ७८ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले होते. आता कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल ६९ डॉलरच्या आसपास आलेल्या आहेत.

केंद्रीय उद्योग मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, भारतातील उत्पादित वस्तूच्या किमतीतही घट झालेली आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारलेला महागाई दर मे २०२५ मध्ये ०.३९ टक्के होता. त्या तुलनेत जूनमध्ये त्यात ५२ आधारबिंदूची घसरण झालेली आहे. २०२४च्या जूनमध्ये भाववाढीचा दर ३.४३ टक्के इतका होता. मुळात यावर्षीच्या जूनमध्ये वार्षिक तुलनेत भाज्यांच्या किमती २२ टक्क्यांनी घसरल्या होत्या. त्याआगोदरच्या मे महिन्यात त्यात २१ टक्क्यांची घसरण झाली होती. यावेळेच्या मे महिन्यात अन्नधान्यांच्या वस्तूत १.५६ टक्के, तर जूनमध्ये पावणेचार टक्क्यांची घसरण झाली. इंधन आणि विजेच्या किमतीही २.६५ टक्क्यांनी जूनमध्ये कोसळल्या. तर उत्पादित वस्तूंच्या किमतीतील वाढ जूनमध्ये फक्त १.९७ टक्के इतकी होती. सणासुदीचे दिवस जवळ आल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने महागाईबाबत दिलासा मिळणे, हे फार महत्त्वाचे आहे.

गेल्या अर्थसंकल्पातच 'खाद्यतेल मिशन'ची घोषणा करून त्यासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. कडधान्यांत आत्मनिर्भरता साधण्यासाठी ही सहा वर्षे कालावधीची दीर्घकालीन योजना राबवली जाणार आहे. संपूर्ण खाद्यतेल आत्मनिर्भरता निदान पुढील २० वर्षांत तरी शक्य नसली, तरी मागील अनुभव पाहिल्यास कडधान्यांतील आत्मनिर्भरता येण्या दोन वर्षांत गाठणे शक्य होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. कारण डाळीची टंचाई फार तीव्र नाही. तूर, मूग आणि मसूर या खाण्यासाठी वापरण्याच्या दृष्टीने एकमेकींशी सलग्न असलेल्या डाळीचे एकूण उत्पादन जरी ३०-३५ लाख टनांनी वाढले, तरी ते पुरेसे आहे. कारण क्षेत्रवाढ आणि उत्पादकतावाढ असा दुहेरी प्रयत्न करून चण्याच्या उत्पादनात देखील १०-१५ लाख टन वाढ सहज शक्य आहे. म्हणजे एकूण अतिरिक्त उपलब्धता ५० लाख टनांची झाल्यास आपण किमान कडधान्यांत आत्मनिर्भर होऊ शकू. कडधान्यांच्या क्षेत्रात २०१७ ते २०२१ या काळात भारत ८५ ते ९० टक्के आत्मनिर्भर होता.

भाज्या, डाळी, मांस आणि दुधासह अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे जूनमध्ये किरकोळ महागाईदराची साडेसाह वर्षातील विक्रमी अशी २.१० टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली. म्हणजे घाऊक किमतीबरोबरच किरकोळ किमतीही घसरत आहेत. रिझर्व्ह बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी देशांतर्गत सकल उत्पादनवृद्धीचा, म्हणजेच जीडीपीवाढीचा अंदाज ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. जागतिक अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, भारतीय अर्थव्यवस्था स्थिर व समर्थ असून, नवनव्या संधी उपलब्ध होत असल्याचे आशादायी चित्र रिझर्व्ह बँकेने रंगवले आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गेल्या वर्षीपासून देशातील शहरी मागणी मंदावण्यास सुरुवात झाली आहे. सरासरी वेतनवाढ कमी असून, त्यामुळे लोकांची घरगुती बचतीही घटत चालली आहे. तुलनेने ग्रामीण मागणीत सुधारणा दिसत आहे

जलद गतीच्या व्यायामांमुळे रक्तातील साखर वाढू शकते? तज्ज्ञांनी काय सांगितले..

रक्तातील साखर नियंत्रित ठेवताना आहारासह व्यायाम हा देखील योग्य पर्याय म्हणून सुचवला जातो. चालणे, योगासन करणे आणि जास्त हालचालींचे बहुतेक प्रकार शरीराला ग्लूकोजचे चांगले नियमन करण्यास मदत करतात. परंतु, नियमित व्यायामाचे फायदे लाभदायी सिद्ध झाले असले तरी जास्त व्यायाम केल्याने रक्तातील साखरेची समस्या असलेल्यांसाठी फायद्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते का, हे समजून घेणे आवश्यक आहे.

जीममध्ये जास्त व्यायाम केल्याने तुमच्या ग्लूकोज नियंत्रणात अडथळा येऊ शकतो का?

मधुमेह शिक्षक आणि आहारतज्ज्ञ कनिष्का मल्होत्रा इंडियन एक्सप्रेस.कॉमला सांगतात की, अत्यंत तीव्र व्यायामामुळे (उदा. धावणे, जास्त हालचालींचे व्यायाम) तात्पुरते हायपरग्लाइसेमिया होऊ शकते. एट्रानालाईन आणि कॉर्टिसॉल यकृताद्वारे ग्लाइसेमियासह आणि ग्लूकोजनेसेसिसद्वारे ग्लूकोज उत्पादन सुरु करतात, ज्यामुळे इन्सुलिन-मॉड्युलेटेड ग्लूकोज अपटॅकचे परिणाम टाळता येतात. ग्लूकोजचे प्रमाण कमी होण्याचे कारण, शरीर उच्च-तीव्रतेच्या व्यायामाला शारीरिक ताण म्हणून पाहते.

त्या पुढे म्हणतात की, व्यायामानंतरचा वाढता वेग सामान्यतः तात्पुरता असतो (व्यायामानंतर ३० ते १२० मिनिटे) आणि जेव्हा ग्लूकोजच्या एकाग्रतेपासून सुरुवात होते (१०० मिग्री/डेसीएल) तेव्हा तो दीर्घकाळ टिकू शकतो. कमी ते मध्यम तीव्रतेच्या गैर-व्यायाम क्रियाकलापांचा परिणाम होत नाही, कारण ते तणाव संश्लेषकापेक्षा स्नायूमध्ये ग्लूकोजचे सेवन जास्त करते.

इन्सुलिन प्रतिरोधकता किंवा मधुमेह असलेल्या लोकांसाठी जोखीम असते, जेव्हा ते खूप तीव्र व्यायाम करतात.



मधुमेह असलेल्या लोकांसाठी तीव्र व्यायाम विशेषतः धोकादायक आहे, असे मल्होत्रा मान्य करतात. त्या पुढे म्हणतात, ग्लूकोजच्या वाढीव सुरुवातीच्या (२०० मिग्री/डेसीएल) उपस्थितीत अॅथलेटिक प्रयत्न कॅटेकोलामाइन-उत्तेजित यकृतातील ग्लूकोज उत्पादनामुळे हायपरग्लाइसेमिया वाढवू शकतात. व्यायामानंतर हायपोग्लाइसेमियाचा धोका (४-२४ तासांनंतर) स्नायू/यकृतातील ग्लाइसेमिया साठ्यात घट झाल्यामुळे होतो, विशेषतः जेव्हा इन्सुलिन/ओषधे

सुधारित केली जात नाहीत.

त्या पुढे म्हणाल्या की, रक्तातील ग्लूकोजची पातळी कमीत कमी २५० म्ग/डल/वड असताना आणि शोथता येण्याजोग्या केटोन्सच्या उपस्थितीत शारीरिक हालचाली केल्याने टाईप १ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये केटोऑसिडोसिस होऊ शकतो. कमी व्यायामापूर्वी कार्बोहायड्रेट्स किंवा पुनरापत्ती वेळेमुळे हे वाढते.

तसेच, मधुमेहाच्या वेगाने होणाऱ्या वाढीमुळे शरीरावर तीव्र शारीरिक ताण येतो तेव्हा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीवर ताण वाढतो. हार्मोनल प्रतिक्रिया आणि पचनातील कमकुवतपणा यांना ग्लूकोजशी संबंधित बारकाईने निरीक्षण करून सामोरे जावे, जेणेकरून वेगाने गुंतागुंती टाळता येतील, असा मल्होत्रा जोर देतात. निरोगी संतुलन कसे राखायचे? मल्होत्रा म्हणतात, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सायकलिंग किंवा पोहणे यासह मध्यम एरोबिक व्यायाम हा ग्लूकोजची पातळी कमी ठेवण्यासाठी आणि -१४ पातळी सुधारण्यासाठी परिपूर्ण सुरुवात आहे. पूरक म्हणून उच्च तीव्रतेचे २-३ सत्र (२० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी) जोडा आणि त्यापैकी कोणत्याही २ दरम्यान किमान ४८ तास वाट पाहा. व्यायामाच्या प्रतिकूल स्वरूपाचे संकेत म्हणजे व्यायामानंतर हायपरग्लाइसेमिया (२५० म्ग/वड पेक्षा जास्त), हायपोग्लाइसेमिया (७० म्ग/वड पेक्षा कमी), सतत थकवा, वाढलेली तहान, केटोन्सची उपस्थिती किंवा दुपारच्या व्यायामानंतर रात्रीच्या हायपोग्लाइसेमिया.

व्यायामापूर्वी आणि नंतर धोका कमी करण्यासाठी ग्लूकोजची पातळी तपासणे योग्य आहे. जेव्हा व्यायामापूर्वी ग्लूकोजची एकाग्रता १०० मिलीग्राम/डीएलपेक्षा कमी असते, तेव्हा १५ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स वापरा. मध्यम व्यायामाच्या कालावधीपूर्वी बेसल इन्सुलिन (अर्ध्याने) कमी करणेदेखील फायदेशीर ठरू शकते, असे मल्होत्रा यांनी सांगितले.

जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची निदर्शने

लातूर :- महाराष्ट्र शासनाने नुकताच जनसुरक्षा कायदा अधिवेशनात संमत केलेला आहे. या कायद्या मधील तरतुदी ह्या लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची व नागरी हक्कांची पायमल्ली होणार आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका ही कायम या अन्यायकारक ठरणाऱ्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राहिली आहे.

प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, राज्याचे माजी मंत्री, काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळो व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये आज १८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शासनाच्या विरोधामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयाना जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये निवेदन देण्यात आले. या निवेदानद्वारे जन सुरक्षा विधेयक हे संविधानिक मूलभूत अधिकारांचा गळा घोटणारे असून सरकारच्या असंविधानिक, चुकीच्या धोरणावर जो जो विरोधी पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य नागरिक टीकाटिपणी करतील, सरकारच्या विरोधात बोलतील न्यायासाठी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करतील अशा सर्व पक्ष संघटना नागरिक यांच्याविरुद्ध बिना चौकशी फौजदारी कारवाई करण्याची तरतूद या जाचक विधेयकात असून या कायद्याचा वापर सरकार त्यांच्या फायद्यासाठी करण्याची दाट शक्यता



आहे, त्यामुळे लवकरात लवकर हे जनसुरक्षा विधेयक सरकारने मागे घ्यावे अन्वयात या विधेयका विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमकपणे तीव्र जन आंदोलन उभा करेल असा इशारा दिला, यावेळी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष ड.किरण जाधव, काँग्रेसचे प्रदेश सचिव अभयदादा साळुंके, लक्ष्मण कांबळे, गोरोबा लोखंडे, दागडू आप्पा मिटकरी, कैलास कांबळे, ड.फारुख शेख प्रा. सुधीर अनवले, प्रा. प्रविण कांबळे, सुंदर पाटील, इमरान सय्यद, सहदेव मस्के, व्यंकटेश पुरी, सिकंदर पटेल, नागसेन कामेगावकर, हमीद बागवान, इसरार सगरे, ड. विजय गायकवाड, यशपाल कांबळे, व्यंकट पुरी, जालिंदर बर्डे, संजय ओव्हळ, ड.शरद देशमुख, असलम शेख, जी ए गायकवाड, भाऊसाहेब भडीकर, अशोक सूर्यवंशी, राजू गवळी, राहुल डूमणे, अजय वाघदरे, श्रीकांत गर्जे, शैलेश भोसले, नितीन कांबळे, ड. गणेश कांबळे, पवनकुमार गायकवाड, राजकुमार माने, किरण बनसोडे, राजाभाऊ गायकवाड, अभिजित इंगे, अकबर माडजे, पिराजी साठे, युनूस शेख, सोमन वाघमारे, मिटकरी ताई, युनूस ताई शिंदे, भास्कर शिंदे, अभिषेक देशमुख, रामराजे जाधव, अविनाश बडुवार, बाबा शेख, काशिनाथ वाघमारे, यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

घरच्या घरी ब्लड प्रेशर कसे तपासावे? योग्य रीडिंगसाठी तज्ज्ञांनी सांगितल्या महत्त्वाच्या टिप्स

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे आणि आहाराकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहेत. रक्तदाब हा असा दीर्घकालीन आजार आहे, ज्यासाठी वारंवार तपासणी करणे गरजेचे आहे. ज्या लोकांना उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी नियमित रक्तदाब तपासणे गरजेचे आहे. रक्तदाब कमी होणे किंवा वाढणे दोन्हीही आरोग्यासाठी धोकादायक आहे.



सध्या दिवसेंदिवस रक्तदाबाशी संबंधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. उच्च रक्तदाबाच्या समस्येकडे दीर्घ काळासाठी दुर्लक्ष केले तर हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब कंट्रोल ठेवण्यासाठी रक्तदाब दिवसातून दोनदा तपासणे खूप गरजेचे आहे. दिवसातून दोनदा रक्तदाब चेक करण्यासाठी डॉक्टरकडे जाणे अवघड वाटत असेल तर तुम्ही घरीच रक्तदाब चेक करू शकता. पण, तुम्हाला घरी रक्तदाब कसे तपासायचे माहितीये का? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

मुंबईच्या सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये सल्लागार कार्डियक सर्जन डॉ. बिपीन चंद्र भार्गव सांगतात की, लोकांना रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत

माहिती नाही, ज्यामुळे चुकीची रीडिंग येते, जे आरोग्यास धातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, चुकीची बैठी जीवनशैली किंवा लघवी थांबवून ठेवणे यांसारख्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे रीडिंग बदलू शकते. तज्ज्ञांनी सांगितल्या प्रमाणे घरात रक्तदाब कसा तपासावा?

घरच्या घरी रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत

१. सर्वात आधी रक्तदाब तपासण्यापूर्वी नेहमी मूत्राशय खाली करा. लघवी करून आल्यानंतर बीपी चेक करावा, तेव्हाच योग्य रीडिंग येईल.

२. रक्तदाब तपासण्यापूर्वी पाच मिनिटे शांत बसावे आणि आराम करावा.

३. रक्तदाब तपासण्यासाठी अशा खुर्चीचा वापर करा, ज्यामध्ये पाठीला आराम मिळेल आणि तुमचे दोन्ही पाय जमिनीवर सरळ स्थिर राहतील.

४. रक्तदाब तपासताना पायांना क्रॉस करू नका.

५. रक्तदाब तपासताना हातापासून खांद्यापर्यंतचा भाग सरळ असावा. तुम्ही हाताला उशीचा आधार देऊन ठेवू शकता.

६. रक्तदाब तपासण्याचा स्फिमोमॅनोमीटर (कफ) योग्य आकाराचा असणे आवश्यक आहे आणि या कफला योग्य प्रकारे हाताला बांधले पाहिजे.

७. रक्तदाब तपासताना घाबरू नये. कोणताही ताण पणाने घेऊ नये आणि निवांत राहण्याचा प्रयत्न करावा. ८. रक्तदाब तपासण्यापूर्वी ३० मिनिटांपर्यंत बोलू नये, कॉफी पिऊ नये आणि धूमपान करू नये.

९. डॉ. भार्गव सांगतात, एकाच वेळी दोनदा रक्तदाब तपासावे आणि मध्ये एक मिनिटाचे अंतर ठेवावे. त्यानंतर दोन्ही वेळेचे सरासरी काढावे. दररोज एकाच ठराविक वेळेला रक्तदाब तपासणी केली तर अधिक चांगले.

१०. घट्ट कपडे परिधान करू नये. डॉ. भार्गव सांगतात, नियमित वेळेला रक्तदाब तपासल्याने व्यक्तीला आरोग्याविषयी जागरूक राहण्यास प्रेरणा मिळते. यामुळे व्यायाम, संतुलित आहार आणि तणाव नियंत्रित ठेवणे आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास मदत होते.

थायलंड हा एक सुंदर देश आहे आणि दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.

येथील समुद्रकिनारे, जेवण आणि नाईटलाईफ जगभर प्रसिद्ध आहे. पण या सर्वांव्यतिरिक्त, तुम्हाला माहिती आहे का की थायलंडमध्ये लोक फक्त खोल्या, हॉटेल किंवा ऑफिसच नाही तर पत्नीदेखील भाड्याने घेऊ शकतात? हो तुम्ही योग्य वाचलं आहे, हे खरं आहे. या प्रथेला 'वाईफ ऑन हायर' किंवा 'ब्लॅक पर्ल' असे म्हटले जाते. हा एक प्रकारचा

तात्पुरता करण्यात येणारा विवाह आहे, ज्यामध्ये एका तरुणीला पैसे देऊन काही काळासाठी पत्नी बनवता येते. ती तरुणी निर्धारित वेळेपर्यंत पत्नीची सर्व कर्तव्ये पार पाडते. थायलंडमध्ये हा ट्रेंड वेगाने वाढतो आणि वेगाने वाढणारा 'रेंटल वाईफचा ट्रेंड नक्की काय आहे, रेंटल वाईफ कोण आहे आणि तो कसा सुरु झाला ते जाणून घेऊनच कसा सुरु झाला ट्रेंड? या युट्यूब व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, रेंटल वाईफचा ट्रेंड प्रथम पटया आणि बँकांक सारख्या शहरांमध्ये सुरु झाला. असे म्हटले जाते की पर्यटक दूरच्या देशांमधून या शहरांमध्ये येत असत, त्यावेळी ते त्यांच्या एकाकीपणावर मात करण्यासाठी जोडीदार शोधत असत. नंतर स्थानिक महिला मर्यादित काळासाठी सोबतीची भूमिका बजावत असत, जसे की एकात्र वेळ घालवणे, बोलणे, फिरणे आणि घरकामात मदत करणे. हे परस्पर संमतीवर आधारित नाते होते. हळूहळू ही गोंध



एक ट्रेंड बनत गेली, ज्याला आता 'वाईफ ऑन हायर' वा 'ब्लॅक पर्ल' किंवा सरळ शब्दात मराठीत सांगायचे झाले तर 'भाड्याने घेतलेली पत्नी' असे म्हटले जाते. अनेक अहवालातून समोर आले आहे की, या 'रेंटल वाईफ' सहसा गरीब ग्रामीण महिला असतात. त्या बार, मसाज सेंटर किंवा क्लबमध्ये काम करतात. येथेच त्या परदेशी पर्यटकांना भेटतात. बहुतेक महिला घरातील परिस्थिती सुधारण्यासाठी आणि आर्थिक हातभार लावण्यासाठी हे काम निवडतात. त्यांच्यासाठी हा त्यांचा उदरनिर्वाह करण्याचा एक मार्ग आहे. तथापि, याबद्दल त्यांच्यावर कोणताही दबाव नसतो. कधीकधी अशा नात्यांमध्ये परस्पर समज इतकी चांगली असते की दोन्ही व्यक्ती एकमेकांशी बराच काळ जोडल्या जातात. काही प्रकरणांमध्ये, ही मैत्री नंतर कायमच्या नात्यातदेखील बदलते आणि या व्यक्ती एकमेकांशी दीर्घकाळासाठी लग्नही करू शकतात. दर कसे ठरवले जातात? महिलेचे

वय, सौंदर्य, शिक्षण आणि वेळेनुसार भाड्याची रक्कम ठरवली जाते. हा दर साधारणपणे १६०० डॉलर्स म्हणजेच १.३ लाख रुपयांपासून सुरु होतो आणि ७०-८० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. काही महिला आठवड्याचे पॅकेज देतात, तर काही महिला या महिन्यांसाठी भाड्याने दिल्या जातात. या महिलांबरोबर करण्यात आलेल्या करारातूनच हे ठरते. असा प्रश्न पडतो की, हे कायदेशीर आहे का? तर थायलंडमध्ये ही प्रथा इतकी लोकप्रिय आहे की या विषयावर एक पुस्तकही प्रकाशित

झाले आहे. तथापि, थायलंडमध्ये सध्या अशा भाड्याने घेतलेल्या पत्नीबाबत कोणताही विशिष्ट कायदा नाही. ही कल्पना कुठून आली? असे म्हटले जाते की थायलंड व्यतिरिक्त, जपान आणि कोरियासारख्या देशांमध्ये ही प्रथा आधीच सुरु आहे. त्याच वेळी, या ट्रेंडच्या जलद वाढीची अनेक कारणे आहेत. शहरीकरण आणि धावपळीच्या जीवनात लोकांचा एकटेपणा वाढत आहे. अशा परिस्थितीत, लोक कायमस्वरूपी नात्यांऐवजी तात्पुरते नातेसंबंध बनवण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. थायलंड सरकारचा असाही विश्वास आहे की देशात भाड्याने घेतलेल्या पत्नीची प्रथा अस्तित्वात आहे आणि पर्यटकांमुळे ती व्यवसायाचे रूप धारण करू लागली आहे. सरकार आता यावर कायदेशीर नियंत्रण आणण्याबद्दल बोलत आहे, जेणेकरून महिलांचे शोषण होऊ नये आणि नाती मर्यादित राहावीत.

ओव्हनचा वापर न करता घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheesecake, नोट करून घ्या चविष्ट रेसिपी

वाढदिवस, लग्न समारंभ, साखरपुडा किंवा इतर कोणत्याही शुभ कार्याच्या दिवशी घरात केक आणला जातो. केक आणून सेलिब्रेशन केले जाते. बाजारात अनेक वेगवेगळ्या फ्लेवोर्सचे केक उपलब्ध आहेत. चॉकलेट, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला, मँगो इत्यादी अनेक वेगवेगळ्या फ्लेवोर्सचे केक आणले जातात. त्यातील



सगळ्यांचा आवडीचा केक म्हणजे चीजकेक. घरातील प्रत्येक व्यक्तीला चीजकेक खायला खूप आवडतो. चीज आणि बेरीजचा सॉस तयार करून बनवलेला केक चवीला अतिशय सुंदर लागतो. म्हणूनच आज

आम्ही तुम्हाला ओव्हनचा वापर न करता चीजकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चीज केक बनवण्यासाठी ओव्हनची गरज लागत नाही. बऱ्याचदा लहान मुलं सतत केक खाण्यास मागतात. अशावेळी मुलांना नेहमीच बाहेरून विकत आणलेला केक खाण्यास देण्यापेक्षा घरी बनवलेला केक द्यावा. चला

तर जाणून घेऊनच चीजकेक बनवण्याची सोपी रेसिपी. साहित्य: डायजेस्टिव्ह बिस्किटे लोणी क्रीम चीज कंडेन्सड मिल्क लिंबाचा रस व्हॅनिला एसेन्स फळांचा जाम फळे चॉकलेट सॉस किसलेले चॉकलेट दूध न आटवता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा घट्ट-रवाळ रबडी! पुरीसोबत लागेल सुंदर चव कृती: चीजकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात बिस्कीट टाकून बारीक करून घ्या. त्यानंतर बिस्कीट पावडर वाटीमध्ये काढून त्यात वितळवून घेतलेले लोणी टाकून मिक्स करा. मोठ्या बॅकिंग ट्रेच्या तळाला बटर पेपर लावा. त्यावर वरून बिस्किटाचे तयार केलेले सारण टाकून व्यवस्थित सेट करून घ्या. लावून घेतलेला थर एकसमान झाल्यानंतर फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. मोठ्या भांड्यात क्रीम चीज घेऊन इलेक्ट्रिक बीटर किंवा व्हिस्कच्या मदतीने चीज गुळगुळीत करून पेस्ट तयार करा. त्यानंतर त्यात कंडेन्सड मिल्क घालून पुन्हा एकदा मिक्स करा. नंतर त्यात लिंबाचा रस आणि व्हॅनिला एसेन्स घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित एकसमान करावे. फ्रिजमधून तयार केलेला बेस काढून घ्या. वरून क्रीम चीज घालून व्यवस्थित सेट करा. स्पॅटुलाच्या मदतीने फिलिंग सगळीकडे पसरवा. त्यानंतर रात्रभर केक सेट होण्यासाठी ठेवून घ्या. दुसऱ्या दिवशी तयार केलेल्या चीजकेकवर वेगवेगळी फळे आणि जॅम लावून केकचे तुकडे करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चीजकेक.

केळीच्या पानात बनवून पहा मसालेदार पापलेट फ्राय; पारंपरिक आहे रेसिपी

हिंदू कॅलेंडरनुसार, यंदा २५ जुलैपासून श्रावणाला सुरु होणार आहे, म्हणजेच २४ जुलै हा नॉनव्हेज खाण्यासाठीचा शेवटचा दिवस असणार आहे. अशात सर्व मांसाहारी प्रेमींनी आतापासून मांसाहारावर ताव मारायची सुरुवात केली आहे. आम्ही देखील गटारीसाठी सज झाले असून आज आम्ही तुमच्यासाठी गटारी निमित्त एक खास आणि सर्वांच्या आणणारी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचे नाव आहे पापलेट फ्राय! मात्र हा पापलेट आपण साधा नाही तर याची चव वाढवण्यासाठी याला एका हटक्या पद्धतीमध्ये तयार करणार आहोत.

केळीच्या पानात बनवलेला पापलेट फ्राय ही एक पारंपरिक आणि खास चविष्ट कोरस्टल रेसिपी आहे. माशावर खास मसाला लावून, त्याला केळीच्या पानात गुंडाळून, मंद आचेवर शिजवले जाते. त्यामुळे माशाची चव, मसाल्यांचा सुवास आणि केळीच्या पानाचा खास नैसर्गिक फ्लेवर एकत्र येतो. ही रेसिपी कोकण आणि केरळमध्ये विशेषतः लोकप्रिय आहे. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य माशासाठी: पापलेट मासा - २ मध्यम आकाराचे, स्वच्छ धुतलेले केळीची पाने - २ मध्यम तुकडे (साफ करून गरम करून मऊ केलेली) मसाल्यासाठी: आले-लसूण पेस्ट - १ टेबलस्पून लाल तिखट - १ टीस्पून हळद - १/२ टीस्पून

लिंबाचा रस - १ टीस्पून ओलं खोबरं - २ टेबलस्पून धने पावडर - १ टीस्पून जिर्ण पावडर - १/२ टीस्पून मीठ - चवीनुसार हिंग - एक चिमूट थोडं पाणी - आवश्यकतेनुसार तेल - २ टेबलस्पून कृती पापलेट फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम माशाला मधून चिरा पाडून स्वच्छ धुवून घ्या आणि थोडासा लिंबाचा रस, मीठ लावून बाजूला ठेवा. एका मिक्सरमध्ये ओलं खोबरं, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, धने-जिरे पावडर, हिंग, लिंबाचा रस आणि थोडे पाणी घालून बारीक पेस्ट बनवा. तयार मसाला माशावर सर्व बाजूंनी आणि चिरांमध्ये भरून लावा. १५-२० मिनिटे मॅरिनेट होऊ द्या. प्रत्येक माशाला एका केळीच्या पानात व्यवस्थित गुंडाळा कढईत किंवा तव्यावर थोडं तेल गरम करा. त्यात



केळीच्या पानात गुंडाळलेला पापलेट ठेवा झाकण ठेवून मंद आचेवर ५-७ मिनिटे एका बाजूने शिजवा. नंतर हे केळीचं पान पलटून दुसऱ्या बाजूनेही शिजवून घ्या. शेवटी केळीचं पान उघडून गरम गरम पोम्फ्रेट फ्राय सादर करा. तुम्ही चाहाल तर पानासकटही सर्व्ह करू शकता. मसाल्यात तुम्ही कोथिंबीर आणि कांदा पेस्टही घालू शकता.

वर्षावास पर्वची गोकुलधाम मलकापूर येथे उत्सवात सुरुवात.

मलकापूर / प्रतिनिधी : - आषाढी पौर्णिमेच्या दिवशी धम्मातील वर्षावास या मंगल पर्वाला प्रारंभ झाला. संबोधी बहुउद्देशीय संस्था गोकुलधाम वाकोडी द्वारा संचालित संबोधी बुद्ध विहारात आदरणीय भाई अशांतजी वानखडे संस्थापक अध्यक्ष समतेचे निळे वादळ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षावासा पर्वाला उत्साहात सुरुवात झाली. या पर्वत उपासक जी डी झनके सर यांनी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन सुरु केले. संबोधी बुद्ध विहारात सालाबादप्रमाणे वर्षावासात ग्रंथ वाचनाच्या कार्यक्रमाला जवळजवळ पाच वर्षे होत आहेत. ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम संबोधी बहुउद्देशीय संस्था गोकुलधाम वाकोडी तर्फे घेण्यात येतो. आषाढ पौर्णिमेच्या निमित्त वर्षावासाच्या निमित्त साधून संदीप वानखडे सर यांनी खिरदान दान वाटप केले. या प्रसंगी धम्म उपासक जी डी झनके सर, डॉ. एस वाय दाळे, पी जी इंगळे सर, डी एस हेलोडे साहेब, एस के वले सर, एन एम इंगळे सर, एन एन मनवर साहेब, एम डी इंगळे सर, एन



डी इंगळे सर, आर के उमाळे सर, डॉ. पी आर भोगेसर, अनंता तायडे सर, रोकडे साहेब आणि महिला मंडळाच्या धम्म उपासिका अलकाताई झनके, संगीताताई दाळे, अलकाताई हेलोडे, उषाताई इंगळे, पुष्पाताई बिहाडे, वंदना ताई झनके, शोभाताई भोगे, मालाताई उमाळे, कविता ताई वले, संगीता ताई जाधव, वैशाली ताई वानखडे, व कुमारी अधिरा झनके, आदींची प्रमुख उपस्थिती होती. संबोधी बहुउद्देशीय संस्था गोकुलधाम वाकोडी द्वारा संचालित संबोधी बुद्ध

विहारात आदरणीय भाई अशांतजी वानखडे संस्थापक अध्यक्ष समतेचे निळे वादळ महाराष्ट्र राज्य यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्र संचालन आयु. संदीप वानखडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु. शरद झनके यांनी केले. व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तीन महिने नियमित पणे संबोधी बुद्ध विहारात ग्रंथ वाचन करण्यात येणार आहे.



पीएम श्री मनपा महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी शाळेचे शिष्यवृत्तीत यश



कोल्हापूर/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२५ (पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती) चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या पीएम श्री महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. रौनक वाईगडे (राज्यात चौथा) व ज्ञानदा चौगळे (राज्यात नववी) यांनी राज्यात तर जतीन शेख, रुद्र वाईगडे, अभ्युदय पाटील, मानसी मोमले, श्रीतेज लाटणे, ओम काटकर, श्रेया आंबेकर, यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे जतीन शेख यांच्या पालकांकडून अभिनंदन करण्यात आले. त्यांना श्री. कुलदीप जठार सर, श्री. सागर संकपाळ सर व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले तर मुख्याध्यापिका सौ. अनुराधा शिन्ने मंडम यांची प्रेरणा मिळाली.

नळेगावात रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिरास उत्सूर्त प्रतिसाद

लातूर : रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रल व अनंत तुळजाराम नाईक विद्यालय, त्रिवेणीबाई पाटील माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नळेगावात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरास उत्सूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनीत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. माणिकराव पाटील हे होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलचे अध्यक्ष बाळासाहेब खैरे यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलचे सचिव डॉ. नेताजी शिंगटे, संस्थेचे अध्यक्ष माधवराव पाटील, जे. डी. मामळगे, डॉ. प्रदिप नागुरे, डॉ. अभिजित यादव, डॉ. संदीप पुरी, डॉ. श्रीमती स्नेहा नागुरे, डॉ. शैलेश स्वामी, डॉ. श्रीकांत शेते, डॉ. देवानंद शेते, डॉ. श्रीमती कल्पना शेते, सहाय्यक



कर्मचारी अमरजित गायकवाड, उमर तांबोळी, नजीर शेख, विनोद पंडगे, मिलिंद आंबेकर, मेघराज बरबडे, भालचंद्र थळकरी,



सूर्यकांत रेड्डी, अभिजीत भैया पाटील, कैलास भैया रेड्डी, नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक जीवन रेड्डी व त्रिवेणीबाई पाटील

विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सगर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन नाईक विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. प्रदिप नागुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या शिबिरात विद्यालयातील ८०० विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व विद्यार्थिनींना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन इयत्ता ९ वी वी विद्यार्थिनी कु. समीक्षा पाटील व श्रुती रेड्डी यांनी केले, तर लावण्या कठारे हिने आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक जीवन रेड्डी, संजय सगर, व दोन्ही शाळेचे सहशिक्षक माधव कबाडे, रामदास बिरादार, अभय हरिदास, गुरुनाथ पाटील, परमेश्वर मुका, विद्यासागर गौड, सोमनाथ तोडकरी, अनंत आचवले, नितीन वाघ आदिंनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा लातूर दौरा कार्यक्रम

लातूर :- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्या रविवार, २० जुलै २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. श्रीमती चाकणकर यांचे २० जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. सायंकाळी ५ वाजता त्या लातूर येथील 'वन स्टॉप सेंटर' येथे भेट देतील व आढाव बैठक घेतील. रात्री ८.३० वाजता त्यांचे लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. दिनांक २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता लातूर येथून धाराशिवकडे प्रयाण करतील.



लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला नर्सस असोसिएशनचा आक्रोश मोर्चा

लातूर: नर्सस असोसिएशन समिती लातूर यांच्या नेतृत्वात पुरुष नर्सस वर सरकारकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा धडकला. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी पुरुष नर्सस सवर होणारे अन्याय ज्यामध्ये डी एम आर ई मधील ८० : २० आणि डीएचएस मधील ९०:१० हा नियम रद्द करून पुरुष संवर्गाला न्याय देणे, कंत्राटी पदभरती बंद करणे, कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करणे ई. अनेक मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे आणि एस. पी. बेंबळगे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यांनी निवेदन स्वीकारून ते सरकारपर्यंत पोहोचवून न्याय मिळवून देऊ अशा प्रकारचे आश्वासन



दिले आहे. यावेळी नर्सस असोसिएशन समिती लातूरचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर कातकडे, रोहन कुंडगिर शिवाजी जावळे. सोमनाथ शिंदे, अभिषेक तुंगीकर, कृष्णा चिंगारे, वैभव रेड्डी, ऑंकार डोंगरे करण सरवदे, अर्जुन फुके आदी. तसेच लातूर जिल्हातील सर्व नर्सिंग पदाधिकारी, विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्ही एस पॅथर्स च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन



लातूर: व्ही एस पॅथर्स युवा संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संपर्क प्रमुख आनंद जाधव, जिल्हाउपाध्यक्ष आबासाहेब गायकवाड विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्नील कांबळे आंटी युनियन शहराध्यक्ष शाहरुख मनीयार, गणेश कसबे जिल्हा कोषाध्यक्ष गौस शेख, आरबाज शेख, सुफी सय्यद, तबरेज शेख, नवाब ताबोळी, जम्मू शेख आदींजण उपस्थित होते

'एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी' व 'राष्ट्रीय सरपंच संसदे' तर्फे आळंदी येथे महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद राज्यातील ६० कीर्तनकार व १५० सरपंच सहभागी होणार

लातूर : - 'एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी'च्या स्कूल ऑफ एज्युकेशन, पुणे' व 'एमआयटी - राष्ट्रीय सरपंच संसदे' यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय 'महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद' १९ व २० जुलै २०२५ रोजी हनुमानवाडी आळंदी (देवाची) येथील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत संपूर्ण महाराष्ट्रातील ६० कीर्तनकार आणि १५० सरपंच सहभागी होणार आहेत. अशी माहिती परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, हभप यशोधन महाराज साखरे आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्रा. कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून ही गोलमेज परिषद होत आहे. या परिषदेचा शुभारंभ शनिवार, १९ जुलै रोजी दुपारी ३.०० वा. होणार आहे. या समारंभासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री श्री. नरहरी झिरवाळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच या सत्रात विधान परिषदेचे सदस्य श्री. श्रीकांत भारतीय, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, खांडबहाले डॉट कॉमचे निर्माते डॉ. सुनिल खांडबहाले हे सन्माननीय वक्ते म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस

युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मि प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच २० जुलै रोजी होणार्या वारकरी संप्रदायाच्या सामाजिक प्रबोधनाची वाटचाल या विषयावर सकाळी ९.३० वा. होणार्या तृतीय सत्रामध्ये राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सामाजिक कार्य मंत्री आशिष शेलार हे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार वैभव डांगे व अभय टिळक उपस्थित राहणार आहेत. वारकरी संप्रदायाची २१ व्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची दिशा, स्वरूप, समस्या व आव्हाने आणि निराकरणगी संभाव्य कृतिशील उपाययोजना हा या परिषदेचा प्रमुख विषय असणार



आहे. परिषदेत वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून होत असलेले मौलिक लोककल्याणाचे कार्य, आध्यात्मिक प्रबोधनाबरोबरच लोक जीवनातील विविध देणंदिन समस्यांच्या निराकरणासाठी अधिकाधिक कसे उपयोगी होईल. या विषयावर विविध अंगांने विचारमंथन करून सामाजिक प्रबोधनाचे नवीन विषय व कार्याची निश्चित दिशा ठरविली जाणार आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रबोधन कार्याच्या विस्ताराला सहाय्यभूत होणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.

उद्घाटनानंतर दोन दिवसात एकूण चार सत्रात ही परिषद संपन्न होईल. '२१ व्या शतकातील प्रमुख सामाजिक समस्यांचे स्वरूप व आव्हाने', 'वारकरी संप्रदायाच्या सामाजिक प्रबोधनाची लोककल्याणकारी वाटचाल', 'वारकरी संप्रदाय - २१ व्या शतकातील प्रबोधनाचे स्वरूप, समस्या व आव्हाने', 'वारकरी संप्रदायाच्या सामाजिक प्रबोधनातील आव्हाने व समस्या निराकरणाची संभाव्य उपाययोजना' या विषयावर सत्रे होतील. महाराष्ट्र राज्यातून ख्यातनाम कीर्तनकार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व आदर्श सरपंच या परिषदेत आपले मौलिक स्वरूपाचे विचार व्यक्त करतील.

परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी सांगितले की, 'एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांच्या मातोश्री, वारकरी संप्रदायाच्या निःस्सीम अनुयायी, तत्त्वदर्शी कवयित्री सौ. उर्मिलताई कराड यांचा २० जुलै २०२५ हा तृतीय स्मृतिदिन आहे. 'महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे'त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. पत्रकार परिषदेत एमआयटी स्कूल ऑफ एज्युकेशनच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शांतिनी टोणपे आणि राष्ट्रीय सरपंच संसदेचे सह समन्वयक प्रकाश महाले उपस्थित होते.